

# नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी पत्रक

ता. ६ डिसेंबर २०१९

## पेट्रोल पंपवरील प्रसाधनगृह लवकरच नागरिकांच्या सेवेत

महापौरांची पेट्रोल पंप मालकांसोबत चर्चा : सफाईसाठी स्वच्छता  
दुताची होणार नेमणूक

नागपूर, ता. ६ : शहरात प्रसाधनगृहांच्या अपु-या संख्येमुळे नागरिकांची विशेषतः महिलांची कुचंबणा होत असते. येल्या काही दिवसांमध्ये महापौर संदीप जोशी यांच्या महापौर निधीमधून शहरात ६० प्रसाधनगृहांची निर्मीती होणार आहे. मात्र सद्याच्या स्थितीत नागरिकांसाठी प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. शहरातील पेट्रोल पंपवर असलेल्या प्रसाधनगृहांचा वापर नागरिकांसाठी व्हावा यासाठी महापौरांनी शुक्रवारी (ता.६) शहरातील सर्व पेट्रोल पंप मालकांशी संवाद साधला. याद्वारे लवकरच पेट्रोल पंपवरील प्रसाधनगृहे नागरिकांच्या सुविधेसाठी उपलब्ध होणार आहेत.

महापौर कक्षामध्ये झालेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक संजय बंगाले, सहायक संचालक नगररचना प्रमोद गावंडे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, पेट्रोल पंप ओनर्स असोसिएशनतर्फे महेंद्र भुगावकर, अमीत गुप्ता, हरजीतसिंग बग्गा, विलास साल्पेकर, श्री. मुस्तफा, चंद्रशेखर जोशी आदी उपस्थित होते.

प्रसाधनगृहांच्या अपु-या व्यवस्थेमुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष आहे. प्रसाधनगृहांअभावी नागरिक विशेषतः महिलांची होणारी कुचंबणा लक्षात घेत संपूर्ण महापौर निधी प्रसाधनगृहांसाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रसाधनगृहांअभावी लोक उघड्यावर लघवी करतात. आपले शहर स्वच्छ, सुंदर बनविण्यासाठी नागरिकांकरिता प्रसाधनगृहांची व्यवस्था होणे आवश्यक आहे. आपल्या शहराप्रती आपली जबाबदारी समजून पेट्रोल पंपवरील प्रसाधनगृहे नागरिकांसाठी खुली करण्याचे आवाहन यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सर्व पेट्रोल पंप मालकांना केले.

पेट्रोल पंपवरील प्रसाधनगृहे खुली केल्यास असामाजिक तत्वांकडून तेथे नासधुस, तोडफोड केली जाते. त्यामुळे अशी नासधुस करणा-यांवर मनपाद्वारे कठोर कारवाईची मागणी यावेळी पेट्रोल पंप मालकांद्वारे करण्यात आली. पेट्रोल पंपवरील प्रसाधनगृह नागरिकांच्या सुविधांसाठी सुरू करण्यात यावे. या प्रसाधनगृहांच्या सफाईसाठी मनपातर्फे स्वच्छतादुत नेमण्यात येणार आहे. याशिवाय प्रसाधनगृहावरही स्वच्छतादुताचे नाव लिहीले जाईल. शिवाय तोडफोड करणा-या असामाजिक तत्वांवर कारवाईसाठी पेट्रोल पंपवरील सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. यामध्ये कुणी उपद्रव केलेले आढळून आल्यास त्यावर मनपातर्फे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे यावेळी महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.

महापौरांच्या या संकल्पनेवर सर्व पेट्रोल पंप मालकांनी संमती दर्शवून येत्या काही दिवसात नागरिकांच्या सुविधेसाठी पेट्रोल पंपवरील प्रसाधनगृह उपलब्ध करून देण्याची हमी दिली.